



**ROSE MERC
LIMITED**

तमसो ऽ मा ज्योतिर्गमय



15/B/4, New Sion Chs Swami Vallabhadas Road,
Opp SIES College, Behind Dmart Store,
Sion West, Mumbai-22.

GSTIN : 27AACCR3663B1ZM
CIN : L93190MH1985PLC035078

June 30, 2025

To
BSE Limited,
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

BSE Scrip Code: 512115 Scrip ID: ROSEMER

Kind Attn: Corporate Relationship Dept.

Sub.: In Compliance of Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/ Madam,

Please find enclosed, the newspaper cuttings of the Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter and Year ended March 31, 2025, as published in “Active Times” (Mumbai), English newspaper and in “Pratahkal” (Mumbai), Marathi newspaper on Sunday, June 29, 2025.

Please take the same on record and oblige.

Thanking You
Yours faithfully,
For ROSE MERC LIMITED

Vaishali Parkar Kumar
Executive Director
DIN: 09159108

Vandan Foods Limited IPO Opens on June 30, 2025

- **Total Issue Size - 26,40,000 Equity Shares of Rs. 10 each**
- **IPO Size - Rs. 30.36 Crore (At Upper Price Band)**
- **IPO Price - Rs. 115 Per Share**
- **Lot Size - 1,200 Equity Shares**

Mumbai, June 28, 2025 –Vandan Foods Limited (The Company, Vandan) is manufacturer of Refined Castor Oil and Castor De-Oiled Cake, proposes to open its Initial Public Offering on Monday, June 30, 2025, aiming to raise Rs. 30.36 Crore (At Upper Price Band), with shares to be listed on the BSE SME platform. The issue size is 26,40,000 equity shares at a face value of Rs. 10 each with a IPO Price of Rs. 115 Per Share. Equity Share Allocation • Non-Institutional Investors - 12,54,000 Equity Shares • Retail Individual Investors - 12,54,000 Equity Shares • Market Maker - 1,32,000 Equity Shares The net proceeds from the IPO will be utilized by the Company for the prepayment or repayment of all or a portion of certain outstanding borrowings, funding the capital expenditure required for the expansion of the Dhinoj Facility, meeting its working capital needs and

general corporate purposes. The issue will open on June 30, 2025 and issue will close on July 02, 2025. The Lead Manager to the Issue is Nirbhay Capital Services Private Limited, The Registrar to the Issue is Bigshare Services Private Limited. Mr. Jitendra Rameshbhai Patel, Managing Director of Vandan Foods Limited expressed “This IPO represents a defining step forward for Vandan Foods Limited as we strengthen our position in the castor oil value chain. From our humble beginnings in catering and agro-trading to becoming a B2B supplier of castor derivatives, our journey has been driven by innovation and quality. The proceeds from this offering will enable us to expand our facility, optimize our operations, and meet the growing demand across markets. We remain committed to sustainable growth and creating long-term value through operational excellence.” About Vandan

Foods Limited: Vandan Foods Limited (The Company, Vandan) is ISO 9001:2015 certified manufacturer of Refined Castor Oil and Castor De-Oiled Cake, catering to high-demand sectors such as pharmaceuticals, cosmetics, lubricants, paints, textiles, and agriculture. Founded in 2015 and based in Gujarat, the company has evolved from catering and agro-trading into a value-added, B2B castor derivatives player with a scalable and integrated manufacturing facility. With a strong focus on quality, sustainability, and customer-centricity, Vandan has established a wide presence across 6+ Indian states and is actively expanding into new domestic and export markets. Through a clear strategic roadmap, efficient resource utilization, and a resilient supply chain, Vandan is poised to emerge as a leading force in India’s castor oil value chain. In FY24, The Company Achieved a Revenue of Rs.

4,873.04 Lakhs, EBITDA of Rs. 364.56 Lakhs, & PAT of Rs. 264.43 Lakhs. As of Dec 24, The Company achieved a Revenue of Rs. 7,266.38 Lakhs, EBITDA of Rs. 692.16 Lakhs & PAT of Rs. 453.59 Lakhs. Disclaimer: Certain statements in this document that are not historical facts are forward looking statements. Such forward-looking statements are subject to certain risks and uncertainties like government actions, local, political or economic developments, technological risks, and many other factors that could cause actual results to differ materially from those contemplated by the relevant forward-looking statements. The Company will not be in any way responsible for any action taken based on such statements and undertakes no obligation to publicly update these forward-looking statements to reflect subsequent events or circumstances.

PhonePe and HDFC Bank partner to launch co-branded credit card New Line of RuPay Credit Cards comes with exciting rewards and UPI enabled convenience



Mumbai-PhonePe and HDFC Bank today announced the launch of the 'PhonePe HDFC Bank Co-branded Credit Card', marking PhonePe's foray into the co-branded card segment. In partnership with HDFC Bank, this new line of co-branded RuPay Credit Cards is designed to meet the evolving financial needs of the Indian consumer by offering benefits on UPI spends especially on the PhonePe Platform. This strategic partnership between HDFC Bank and PhonePe leverages their respective banking and fintech strengths to make credit cards accessible and user-friendly. Available in 'Ultimo' and 'Uno' variants, these cards offer rewards on popular spending categories like recharge, bill payments, travel, online shopping, groceries, and cabs. Additionally, the cards integrate seamlessly with UPI, allowing

users to pay for their everyday spends via credit card while enjoying the rewards offered on the cards via the extensive merchant network enabled on UPI QRs. Speaking on the launch, Sonika Chandra, Chief Business Officer, Consumer Payments at PhonePe said, “We are excited about our first co-branded credit card launch in partnership with HDFC Bank. This launch underscores our commitment to providing innovative financial solutions to our wide set of user base. This card is positioned to offer PhonePe customers value on their regular spends, by giving them 10% reward points across select categories like bill payments, recharges, and travel bookings. Additionally, consumers can use this card seamlessly across millions of UPI merchants. We are confident that our strategic partnership

with HDFC Bank, coupled with the benefits that this card offers will redefine the credit card experience for millions of Indians.” Parag Rao, Country Head – Payments, Liability Products, Consumer Finance & Marketing, HDFC Bank, said, “As India's leading card issuer, it is our constant endeavour to create impactful, tailored offerings for our customers, and expand access to credit in meaningful ways. Our partnership with PhonePe allows us to tap into a segment of digitally native consumers, making credit cards more rewarding and widely usable, especially via UPI—an interface that has become central to India's digital payments ecosystem. With this co-branded card, users get the best of both worlds with our trusted credit card platform and PhonePe's customer-centric digital experience.”

The ‘Ultimo’ variant offers customers significant reward points which includes:

- 10% reward points on PhonePe app spends across categories like bill payments, recharges, travel bookings via PhonePe and purchases on Pincode, a hyperlocal delivery app by PhonePe.
- 5% reward points on spending with leading online merchants.
- 1% reward points on all UPI Scan & Pay transactions using the card.
- Two domestic airport lounge accesses per quarter.

Eligible PhonePe users can apply for the co-branded credit card directly on the PhonePe Mobile App, the application process is fully digital. Once the card is issued by HDFC Bank, users can link the card on PhonePe and make payments to merchants via UPI. Users can also manage their card and pay their monthly credit card bill through the PhonePe app. The card will be rolled out to eligible PhonePe users in a phased manner.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that, Shri. Sandeep Parshuram Salvi, have agreed to sale the agriculture land property of Gat No.16/1, Area 3-52-10 H.A. situated At. Village – Sonshiv, Tehsil- Wada, District- Palghar, in the schedule hereto our client.

All persons claiming as interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersign at their office: Vidhikary Associates, A-4, Kedarnath Society, Kacheri Road, Behind Water Tank, Lokmanya Nagar, Palghar (west) - 401404. Within 15 days from the date thereof, failing which the said sale will be the completed, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived.

Date: 28/06/2025
Place: Wada

Sd/-
(Mr. Rahul Dinesh Thakare)
Advocate

PUBLIC NOTICE

This public notice is hereby issued to inform the general public that the land situated at Mouje-Khopivaili, Taluka Murbad, District Thane, is owned by Mr. Amzad Usman Khan, Director of Eco Realities Pvt. Ltd. The land pertains to Survey Nos. 490, 494, 500, 501, 502, 520, 521, and 523. Plot No. 84. A in the “Lake Mount” project, measuring 282.00 sq. meters of non-agricultural land, is being negotiated for permanent purchase by our client from the said landowner.

If anyone has any rights, interests, claims, mortgages, gifts, agreements, inheritance, maintenance rights, easementary rights, or any other nature of rights or interests over the said property, they are hereby required to submit their written claims or objections along with supporting documents to the below address within 7 days from the date of publication of this notice.

Failure to do so will imply that no one holds any rights or claims over the said property, or if they do, they have waived the same, and accordingly, our client shall proceed to complete the transaction related to the said property. This is hereby notified to all concerned.

**B Wing, Flat 204, 2nd Floor, Vrindavan
C.H.S.L., Gandhare, Khadakpada,
Kalyan (W)-421301.**

Sd/-
**Adv. Hemali Varade
Mo.7977335159**

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large under instruction of my clients 1) MR. GLADSON FRANCIS MATHEW & 2) MRS. CARMEN GLADSON MATHEW, intends to purchase the flat i.e. Flat No. 03, area adm. 403 sq.ft. carpet, on Ground floor, Jolly Cottage, Final Plot No. 494-D, TPS- III, Mahim Division, Bhagji Keer Road, Mahim, Mumbai 400 016, (having Share certificate No. : 03, distinctive No. 011 to 015) from the owners of the flat i.e. 1) M/s. Hardeep Kaur Ruprai 2) Mr. Arcanja Simon Pereira & 3) Ms. Juliana Francis Fernandes. And 1) M/s. Hardeep Kaur Ruprai 2) Mr. Arcanja Simon Pereira & 3) Ms. Juliana Francis Fernandes are the legal heirs of late Ms. Pelegreina Fernandes (unmarried) who expired on October 2021 at Mumbai and late Ms. Pelegreina Fernandes had nominated her sisters i.e. 1) M/s. Hardeep Kaur Ruprai 2) Mr. Arcanja Simon Pereira & 3) Ms. Juliana Francis Fernandes vide Society Nomination Form dated 9-10-2021.

AND Ms. Pelegreina Fernandes had purchased the said flat from Mr. Edmund Estroci & Mrs. Antoinette Edmund Estroci vide Sale Deed dtd. 3-4-2014.

AND Mr. Edmund Estroci & Mrs. Antoinette Edmund Estroci had purchased the aforesaid flat from Mr. Nicholas John Gonsalves vide Agreement dtd. 12-6-2002

AND Mr. Nicholas John Gonsalves had acquired / purchased the aforesaid flat from Mr. Suhas Shridhar Pathe and Dattatreya Ramchandra Mahabaleshwarkar (Promoters) vide Agreement dtd. 18-3-1973.

Any person/s, legal heir/s or deceased above named having claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said flat and with regard to aforesaid mortgage, by gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever should intimate their objections, if any in writing within 14 days from the publication of this notice to failing which, the claim of the such person/s, if any, will deemed to have been waived and/or abandoned for all intents and purpose.

Sd/-
**R.P. Chaubey
Advocate, High Court**

Place: Mumbai
Date: 29/06/2025



VARYAA CREATIONS LIMITED

CIN No: U36910MH2005PLC154792
Regd Office:- 3rd Plot 5/1721, Kailash Darshan, 11 Floor, Jagannath Shankarseth Marg, Gamdevi Grant Road, Kennedy Bridge, Maharashtra, 400007 E-mail: info@varyaacreations.com Website: www.varyaacreations.com

(Rs. in Lakhs)

Statement of Standalone Audited Financial Result for the Half year and year ended 31/03/2025						
Particulars	STANDALONE					
	Half Year ended 31.03.2025		Half Year ended 30.09.2024		Year to Date figures for the current period ended 31.03.2025	
	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Audited
1 Total income from operations	1601.62	1532.70	1013.04		3134.33	2183.48
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	3.01	84.33	43.54		87.34	403.43
3 Net Profit / (Loss) for the period (before Tax, (after Exceptional and/or Extraordinary items#)	3.01	84.33	43.54		87.34	403.43
4 Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary items#)	-20.27	62.33	40.47		42.06	301.88
5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after Tax), and Other Comprehensive Income (after Tax))	-20.27	62.33	40.47		42.06	301.88
6 Equity Share Capital	479.00	479.00	345.00		479.00	345.00
7 Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	-	-	-		-	-
8 Earnings per Share (of Rs 10/- each) (for continuing and discontinued operations)						
(a) Basic	-0.42	1.36	1.17		0.88	8.75
(b) Diluted	-0.42	1.36	1.17		0.88	8.75

Notes:

- The above Audited Financial Results have been approved by the Board of Directors at their meetings held on 28/06/2025. The Statutory Auditors have carried out the Audit Report for the year ended 31st March, 2025 and issued unmodified report thereon. These results are available on the Company's Website.
- The Figures for the previous period/year have been regrouped/reclassified, wherever necessary to conform to current period/year classification.
- The Company is operating only in the one segment and hence provisions relating to the Segment Reporting as per AS-17 “Segment Reporting” not applicable. Hence no separate information for segment wise.
- During the year ended on 31st March 2025, the Company had issued 13.40 Lakhs equity shares by way of public issue at a price of Rs 150 per equity share, the total amount of public issue was Rs 2010 Lakhs. For utilisation of issue proceeds for the purpose shown in the prospectus we draw your attention to Note 4.
- The financial results of the Company have been prepared in accordance with accounting standards as prescribed under section 133 of Companies Act, 2013 read with relevant rules there under and in terms of Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The compliance relating to IND AS is not applicable on the Company since the company got listed on SME platform of BSE.



For and on Behalf of the Board of Director
Varyaa Creations Limited
Sarika Naheta
Director
DIN: 03515120

Place: Mumbai
Date: 28.06.2025

ROSE MERC LIMITED

CIN : L93190MH1985PLC035078
Regd. Office : 15/B/4, New Sion CHS, SIES College, Behind D Mart, Sion West, Mumbai 400022

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2025 (Rs. In lakhs except Earning per share)

Sr. No.	PARTICULARS	STANDALONE						CONSOLIDATED					
		Quarter Ended			Year Ended			Quarter Ended			Year Ended		
		31-03-2025	31-12-2024	31-03-2024	31-03-2025	31-03-2024	31-03-2025	31-12-2024	31-03-2024	31-03-2025	31-03-2024	31-03-2025	31-03-2024
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total income from operations (net)	111.91	146.08	197.13	319.51	318.03	7,468.10	298.91	462.61	7,909.05	583.51		
2	Net Profit before tax and exceptional items	42.25	3.54	144.55	19.89	15.60	1,612.42	45.02	166.45	1,621.34	37.50		
3	Net Profit after tax	33.10	11.09	142.10	19.55	19.03	1,600.58	47.43	166.48	1,613.30	37.55		
4	Total comprehensive Income for the period	-	-	-	-	-	-	-	-	-	-		
5	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- per share)	552.93	508.08	443.18	552.93	443.18	552.93	508.08	443.18	552.93	443.18		
6	Earning Per Share (of Rs. 10/- each)												
a)	Basic (Rs.)	0.68	0.22	3.21	0.40	0.43	(1.42)	0.93	4.23	(1.16)	0.86		
b)	Diluted (Rs.)	0.59	0.22	2.51	0.35	0.34	(1.23)	0.93	2.94	(1.00)	0.66		

Note:

- These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (referred to as "Ind AS") 34 interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.
- The figures for the corresponding previous period have been regrouped / reclassified wherever necessary, to make them comparable. The figures for quarter ended March 31, 2025 are balancing figures between the audited figures of the full financial year and the limited reviewed year-to-date figures of the third quarter of the financial year and first and second quarter as provided by management which are subject to limited review, and Management has exercised necessary due diligence to ensure that such financial results provide a true and fair view of its affairs.
- The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors has approved the above results and its release at their respective meetings held on June 27 2025.
- The Company has issued and allotted 10,97,502 equity shares of Rs. 10 each against conversion of Warrants and raised Rs. 109.75/- Lakhs and Security Premium of Rs. 1186.17/- Lakhs aggregating to Rs. 1295.91/- Lakhs. Further an amount of Rs. 404.05 Lakhs is outstanding against share warrants to be converted on future dates.
- The Company has single reportable business segment. Hence, no separate information for segment wise disclosure is given in accordance with the requirements of Indian Accounting Standard (Ind AS) 108 - "Operating Segments".
- The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange - BSE (www.bseindia.com) and the listed entity (www.rosemerc.in)



For and on Behalf of the Board
Sd/-
Vaishali Parkar Kumar
Executive Director

Place : Mumbai
Date : 27th June, 2025

PUBLIC NOTICE

It is inform to all the Public through this public notice that Late Mrs. Razia Begum Ziaul Rehman Qureshi, Died on 31/07/2021. She was first Applicant & her three Sons are CO-Applicant for mentioned Property Respectively. 1) Atahul Rehman Qureshi – Runwal Garden, Phase –1, Tower no. 7, Flat no. 2308, 23rd Floor, Usharghar Gharivali, Dombivili E, - 421204. 2) Qureshi Hifzul Rehman – Runwal Garden, Phase –1, Tower no. 8, Flat no. 2303, 23rd Floor, Usharghar Gharivali, Dombivili E, - 421204. 3) Qureshi Mujeebul Rehman – Runwal Garden, Phase –1, Tower no. 10, Flat no. 2303, 23rd Floor, Usharghar Gharivali, Dombivili E, - 421204. Now all three Sons want to apply for First Applicant of the above said property Respectively. If anyone having any claims/objections to the said property. Must intimate on below mentioned Address with necessary Documents within a period of 15 Days from the publication of this Public Notice, failing which, it will be presumed that there is no right, or claim by anyone and the same has been waived.

Date: 29/06/2025 **ADVOCATE A. A. Sayyid**
(Advocate High Court)
Office :3/4, Khan Building, A Block,
N.B.T. Road, Dockyard Road,
Mumbai-400010.Mobile: +91 9820157438
E mail id : a_y_sayyid@yahoo.com

Read Daily Active Times

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM MANISH VAKTAWARMAL SISODIA TO MANISH VAKTAWARMAL JAIN AS PER AFFIDAVIT DATED - 28 JUNE 2025

LOSS OF ID CARD

We, Saibala Bpo Solutions Pvt Ltd, an authorized agency of HDFC Bank Retail Portfolio Management Division hereby notify that we have lost the hdfc Id Card no. **240625758500366** from Agency staff name << **AKHILESH MUKTINATH YADAV** >> Customers are hereby informed that the mentioned identity card is declared invalid for further use, they should not make any payment if it is displayed by any other person. Any claims basis payments made against the above mentioned id card shall not be entertained.

PLACE: MUMBAI **Date: 29.06.2025**

NOTICE

Advertising Agencies and Clients are responsible for the advertisement published today in **DAILY ACTIVE TIMES**. Editor, Printer/Publisher & Our staff will not be responsible for any advertising agency Readers and Well-wisher please be noted.

